

Ref. No. : WIL:SEC:2020 Date : August 15, 2020

National Stock Exchange of India Ltd. Corporate Action Department Exchange Plaza, 5th floor, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai 400 051. Fax :26598237/38, 66418126/25/24 SCRIP CODE : WALCHANNAG

BSE Ltd. Corporate Relations Department 1st floor, New Trading Ring, Rotunda Bldg P.J. Tower, Mumbai 400 001. Fax:: 22723121/2039/2037 SCRIP CODE : 507410

Dear Sirs,

#### Sub: Published copy of Un-audited (Reviewed) Financial Results for the Quarter ended June 30, 2020 as per Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Further to our submission as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 of the Un-audited (Reviewed) Financial Results of the Company for the Quarter Ended June 30, 2020, we enclose copies of newspaper cutting of Un-audited (Reviewed) Financial Results for the Quarter Ended June 30, 2020 published in The Financial Express in all Edition and Mumbai Lakshdeep on August 15, 2020.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

#### For Walchandnagar Industries Ltd.

AGRAWA Digitally signed by AGRAWAL L GIRIRAJ GIRIRAJ SHARAN SHARAN Date: 2020.08.15 516:53 +05'30'

G. S. Agrawal Vice President (Legal & Taxation) & Company Secretary

Encl.: As above

## **FINANCIAL EXPRESS**

## MARKETS 11

# **Underwriters rescue 10-year bond sale**

#### SUBHADIP SIRCAR & KARTIK GOYAL Mumbai, August 14

UNDERWRITERS RESCUED

THE sale of a recently issued 10year bond after a high-inflation print spooked traders about the timing of future rate cuts.

Primary dealers had to pick up ₹4,640 crore (\$619 million), or more than a quarter, of the 5.77% 2030 bonds offered, the Reserve Bank of India said in a statement on Friday.

The cutoff yield for the

Earning Per Share (of ₹ 2/- each)

(a) Basic :

(for continuing and discontinued operations)

10-year bond yield Intra-day (%), August 14

5.955 5.931 5.940 5.925 5.910 5.895 5.8BD Coer

5.970 5.951



paper was set at 5.9634% ver-


Bloomberg survey. The RBI sold ₹34,000 crore of bonds across maturities versus ₹30,000 crore planned.

This is the first time in almost a year that underwriters have had to step in. The devolvement of the 10-year paper in just its second auction highlights weak appetite for debt after the central bank at its policy review last week didn't announce measures to boost demand for sovereign notes.

To worsen matters, data on Thursday showed retail infla-

(5.38)

(17.20)



tion spiked in July, raising doubts about further monetary easing.

"The 10-year bond is fast losing premium it used to command over the yield curve," said Naveen Singh, head of fixed-income trading at ICICI Securities Primary Dealership in Mumbai. There will

be fur ther pressure on bonds if the RBI doesn't intervene soon, he said.

The yield on the 5.79% bond due 2030 rose 7 basis points to 5.97%, the highest closing yield for the paper. The auctioned 5.77% 2030 debt yield was up 9 basis points to

BLOOMBERG 5.95%.

EMERGING

STRONGER

MF norms: Sebi fines SBI, LIC, BoB ₹10L each

PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 14

SEBI ON FRIDAY imposed a penalty of ₹10 lakh each on three public sector financial institutions-SBI,LICandBank of Baroda - for not complying with the mutual fund norms.

Sebi observed that State Bank of India (SBI), Life Insurance Corporation of India(LIC) and Bank of Baroda (BoB) are the sponsors of SBI Mutual Fund, LIC Mutual Fund and Baroda Mutual Fund, respectively, and they also hold more than 10% stake each in these mutual funds.

In addition, LIC, SBI and BoB are also sponsors of UTI AMC and hold more than 10% stake individually in the asset management company (AMC)

and trustee company of UTI MF. This is not in conformity with the requirement of mutual fund regulations, Sebi said in three separate orders.

Sebi amended the MF regu lations in March 2018, wherein a shareholder or a sponsor owning at least 10% stake in an AMC is not allowed

to have 10% or more stake in

another mutual fund house.

### **Godrej Industries Limited**

CIN : L24241MH1988PLC097781 Regd Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai - 400 079. Tel.: 022-25188010 / 20 / 30; Fax: 022-25188066 website : www.godrejindustries.com,Email Id: investor@godrejinds.com

## EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED JUNE 30, 2020

(Amounts i n ₹ Crore)

	Quarter End@uarter End@ear Ended							
Particulars	30-Jun-20 (Unaudited)	31 • Mar • 20 (Audited) (refer note 5)	30-Jun-19 (Unaudited) (refer note 3	31-Mar-20 (Audited)				
Total Income from Operations	1,980.06	3,120.67	2,845.06	11,290.75				
Net Profit from continuing operations for the period (before Tax, Share of Profit of Equity Accounted Investees,	70.48	188.53	204.14	656.11				
Exceptional and / or Extraordinary items #)								
Net Profit from continuing operations for the period before Tax and Share of Profit of Equity Accounted Investees	70.48	178.61	204.14	646.19				
(after Exceptional and / or Extraordinary items #)								
Net Profit from continuing operations after Tax (after Exceptional and / or Extraordinary items #)	106.17	102.75	205.27	634.54				
Net Profit/(loss) from discontinued operations after Tax	-	(0.67)	(27.27)	173.67				
Net Profit After Tax (after Exceptional and / or Extraordinary items #) attributable to the owners of the Company	68.29	25.90	103.38	552.18				
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive	87.50	43.28	92.32	600.79				
Income (after tax) attributable to the owner of the Company								
Paid-up Equity Share Capital (Face value - ₹. 1 per share)	33.65	33.65	33.64	33.65				
Reserves excluding Revaluation Reserve as shown in the audited Balance Sheet of the previous year.				5,753.05				
Earnings per share (In ₹.) (Not Annualised)								
For Continuing operations								
(a) Basic	2.03	0.79	3.88	11.25				
(b) Diluted	2.03	0.79	3.88	11.25				
For Discontinued operations								
(a) Basic	-	(0.02)	(0.81)	5.16				
(b) Diluted		(0.02)	(0.81)	5.16				
For Continued and Discontinued operations			0.000	10,000,000,000				
(a) Basic	2.03	0.77	3.07	16.41				
(b) Diluted	2.03	0.77	3.07	16.41				

sus 5.95% estimated in a

	(b) Diluted :	(5.91)	(5.82)	(5.38)	(17.20)
No	te:				
1,	Inventory includes work in progress of Rs. 219 cancelled / put on hold. The Company is of the o June 30, 2020 as this stock will be either liquida	pinion that no provi	ision is requ	ired to be m	
			For WALCHAN	DNAGAR INDU	STRIES LTD. Sd /-
	e : Mumbai : 14th August, 2020		M	CHIR ANAGING DIRE	AG C. DOSHI CTOR & CEO
_	A Tradition of Engi	ineering	Exci	ellenc	P
Sto form	te: The above is an extract of the detailed format of Quarterly Fi ck Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obliga nat of the Quarterly Financial Results is available on the Stock Exc he Company's website at www.walchand.com.	ations and Disclosure R	lequirements)	Regulations, 2	015. The full

(5.91)

(5.82)

## AMIN TANNERY LIMITED

CIN No.U19115UP2013PLC055834

Regd. Office: 15/288 C, Civil Lines, Kanpur - 208 001 (U.P); Ph. No.: +91 512 2304077, Email: share@amintannery.in, Web: www.amintannery.in

SI. No	Particulars	Three Months ended 30.06.2020 (Unaudited)	Three Months ended 31.03.2020 (Audited)	Three Months ended 30.06.2019 (Unaudited)	Year ended 31.03.2020 (Audited)
1.	Total Income	243.95	952.23	621.67	3,263.59
2.	Net Profit before Interest, depreciation, exceptional items and tax	0.66	76.54	94.40	338.06
3.	Net Profit for the period before tax (before Exceptional and Extraordinary items)	(73.61)	(5.25)	9.02	17.45
4.	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	(73.61)	(5.25)	9.02	17.45
5.	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	(54.95)	(6.26)	6.37	10.34
6.	Total Comprehensive Income for the period	(55.15)	(8.89)	5.36	6.17
7.	Equity Share Capital (Face value of ₹ 1/- per share)	1,079.73	1,079.73	1,079.73	1,079.73
8	Basic and Diluted Earnings Per Share (of ₹1/-each) ( Not Annualized *)				
1	Before Extraordinary Items (in ₹ )	(0.05)	(0.01)	0.01	0.01
ii.	After Extraordinary Items ((in ₹ )	(0.05)	(0.01)	0.01	0.01

NOTE: The above is an extract of the detailed format of un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the guarter ended financial results are available on the Stock Exchange websites:- www.bseindia.com and on the Company's website www.amintannery.in. For and on Behalf of Board of Directors

	VEQARUL AMIN
Place: KANPUR	Managing Director
Date: 14" August, 2020	DIN : 00037469

## FACOR ALLOYS LIMITED

Regd. Office : Shreeramnagar - 535 101, Garividi, Dist. Vizianagaram (A.P.) CIN: L27101AP2004PLC043252 WEBSITE : www.facoralloys.in PHONE : +91 8952 282029 FAX : +91 8952 282188 E-MAIL : facoralloys@facorgroup.in

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED

#Exceptional items are adjusted in the statement of profit and loss in accordance with Ind-AS.

## (Amounts in Z Crore

		Quarter Endeauarter End								
Particulars	30-Jun-20 (Unau dited)	31 · Mar · 20 (Audited)	30-Jun-19 (Unaudited)	31-Mar-20 (Audited)						
		(refer note 5)	(Restated (refer note 3)	S (S (S						
Turnover (Net Sales)	267.45	466.18	478.24	1,968.72						
Profit before Tax and Exceptional items	(71.06)	1.63	0.95	56.31						
Exceptional Items		(0.67)	(13.01)	(25.62)						
(Loss) / Profit Before Tax	(71.06)	0.96	(12.06)	30.69						
(Loss) / Profit After Tax	(71.06)	1.08	(12.06)	30.81						
Paid up Equity Share Capital	33.65	33.65	33.64	33.65						
Reserves (excluding Revaluation Reserves)				1,596.99						
Net worth	1,481.85			1,552.93						
Outstanding Net Debt	2,643.61			2,532.21						
Debt/Equity Ratio	1.70			1.55						
Debt Service Coverage Ratio	(0.06)			0.63						
Interest Service Coverage Ratio	(0.08)			1.48						
Earning per Equity Share (EPS):-	122 12									
Basic EPS	(2.11)	0.03	(0.36)	0.92						
Diluted EPS	(2.11)	0.03	(0.36)	0.92						

#### Notes:

1) The above unaudited financial results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and Regulation 52(4) as per SEBI circular No. SEBI/HO/DDHS/DDHS/CIR/P/2019/115 dated 22 October 2019 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on August 13, 2020. The financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder. These results have been reviewed by the Statutory Auditors of the Company who have issued unmodified review reports thereon.

2) (i) The Company, consequent to the approvals received from the Board of Directors on May 17, 2019 and from the shareholders on June 25, 2019 consummated the sale of Natures Basket Limited (NBL) a wholly owned subsidiary of the Company to Spencer's Retail Limited (SRL) on July 04, 2019. Consequently, considering the provisions of Share Purchase Agreement (SPA) dated 17 May 2019 between the Company, NBL and SRL, additional loss of ₹.0.67 crore and ₹. 25.62 crore was recorded in the previous financial year in the standalone financial results for the quarter ended and year ended March 2020 respectively.

(ii) On completion of Sale Transaction of NBL, the company had recognised net profit of ₹.200.94 crore in the previous financial year in the consolidated Financial Results. during the year ended March 2020.

(iii) Accordingly, NBL has been classified as discontinued operations in the previous financial year.

3) The National Company Law Tribunal ("NCLT"), Mumbai bench vide its Order dated April 22, 2020 had approved the Scheme of Arrangement (Demerger) between

		S					(₹ in Lakhs)		
		1	STANDALONE		CONSOLIDATED				
SR.	PARTICULARS	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended		
NO.		30th June 2020	31st March 2020	30th June 2019	30th June 2020	31st March 2020	30th June 2019		
		Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited		
1	Total Income from operations	3,100.80	29,139.31	10,092.76	3,100.80	29,139.31	10,092.76		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(518.46)	1,670.55	341.47	(559.09)	1,806.94	325.33		
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, after Exceptional and / or Extraordinary items)	(83.12)	2,229.94	342.83	(123.75)	2,366.33	326.69		
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(18.01)	1,028.11	65.94	(58.64)	1,164.50	49.80		
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(44.02)	924.06	42.98	(84.65)	2,187.52	26.84		
6	Equity Share Capital	1,955.48	1,955.48	1,955.48	1,955.48	1,955.48	1,955.48		
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)#					-	1111		
8	Earnings per share (before extraordinary items) ( of ₹ 1/- each ) ( not annualised) :								
	(a) Basic	(0.01)	0.53	0.03	(0.03)	0.59	0.03		
	(b) Diluted	(0.01)	0.53	0.03	(0.03)	0.59	0.03		

and ₹ 13,772.31 lakhs for consolidated result

Notes:

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of Stock Exchange at www.bseindia.com and on the Company's website a www.facoralloys.in.

2 Previous period figures are regrouped/rearranged wherever necessary to facilitate comparison.

Place : Noida, UP Date : 14th August 2020

0

For FACOR ALLOYS LIMITED, R. K. SARAF CHAIRMAN & MANAGING DIRECTOR (DIN : 00006102)

financialexp.epa r.in



Ensemble Holdings and Finance Limited (EHFL) and the Company. Consequent to the said Order and filing of the final certified Order with the Registrar of Companies, Maharashtra on May 14, 2020, the Scheme has become effective from the Appointed Date i.e. October 1, 2019. The Company has given effect of the Scheme in it's Standalone results for the quarter and year ended March 31, 2020 as per guidance set out in Ind AS Transition Facilitation Group (ITFG) Clarification Bulletin 14 (Issue 4). Accordingly, being a common control transaction, the results for the quarter ended June 30, 2019 have been recast to reflect the impact of the Scheme on the Standalone financial results of the Company. However, the restatement does not have any material effect on these Standalone financial results (refer below tables for impact on Standalone Financial results). As EHFL is a 100% subsidiary of the Company, there is no impact of the Scheme on the Consolidated Financial Results.

	(Amounts i n ₹ Crore)
Particulars	Quarter Ended 30-Jun-19
Profit / (Loss) After Tax as previously reported	(10.86)
Change on account of Scheme of Arrangement between EHFL and the Company	(1.20)
Profit / (Loss) After Tax (Restated)	(12.06)
Other Comprehensive income / (loss) as previously reported	(0.15)
Change on account of Scheme of Arrangement between EHFL and the Company	-
Other Comprehensive Income / (Loss) (Restated)	(0.15)
Total Comprehensive Income / (Loss) as previously reported	(11.01)
Change on account of Scheme of Arrangement between EHFL and the Company	(1.20)
Total Comprehensive Income / (Loss) (Restated)	(12.21)

4) The quarter ended 30 June 2020 was an unprecedented period due to the spread of COVID-19 pandemic across the globe, adversely impacting sales performance of the Group. While the operations have resumed for manufacturing locations in compliance with Government directives since April, 2020, the Group continues to closely monitor the situation and take appropriate action, as considered necessary in due compliance with the applicable regulations. As per the Group's current assessment, no significant impact on carrying amounts of inventories, goodwill, intangible assets, trade receivables, investments and other financial assets is expected, and we continue to monitor changes in future economic conditions. The eventual outcome of the impact of the global health pandemic may be different from those estimated as on the date of approval of these financial results.


5) The figures for the quarter ended March 31, 2020 are the balancing figures between the audited figures in respect of the full previous financial year and the published year to

date figures up to the third quarter of the previous financial year. Also the figures up to the end of the third quarter were only reviewed and not subjected to audit.

Figures for the previous periods/year have been regrouped/ restated wherever necessary to facilitate comparison.

By Order of the Board For Godrej Industries Limited

> N. B. Godrej Managing Director DIN: 00066195









सार्वजनिक गणेश मंडव	ठांना		8					Speed Reliablity Value Performance	-		<b>कोकॉम</b> मएच१९९९पीएल	<b>लिमिटे</b> इ	5	
<del></del>			ROSSARI RO	<b>SSARI</b>	BIOTEC	H LIMI	TED		<b>ायः</b> डी–६०१/६०	२ व जी-६०१	६०२, लोटस क	लॉर्पोरेट पार्क, ग्रॅह		
परवानगीसाठी ही कागदपत्रे	आवश्	<b>੫</b>	making you more competitive Regd. Office : 201 A	- B 2nd Floor	Akruti Corporate I	Park I B S M	ara	पश्चिम द्रुतगती महामार ई-मेल: investo						
• •	ळातील सर्व		Next to GE G	ardens, Kanjur	marg (W) Mumbai		ary,	३० जून, २०२० रोजी संपलेल्या 1	$\bigcirc$	1 0			1 0	
· · · · · · · · · · · · · · · · · · ·	धार कार्ड, पॅन				2009PLC194818 Website: www.ro	seari com		20 001, 2020 2101 240241		वज्यव व एवज	an aroanar			ईपीएस व्यतिरिक्त)
	यार काड, पन यडी, दुरध्वनी		Filone, 1912	Email: cs@ros		55411.00111		तपशील		एकमेव	संपलेले		एकत्रित संपलेली	संपलेले
	यडा, दुरव्यना लकाची संमत			NOT	ICE			तपशाल	संपलेले ३ महिने	संपलेली ३ महिने	वर्ष	संपलेली ३ महिने	संपलला ३ महिने	संपलल वर्ष
α α	लकाचा समय शनचे नाहरकत	· ·	Notice is hereby given						३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित
	रानच नाहरकत ळ रथापनेब	· · · · ·	33 of SEBI (Listing Regulations, 2015, th					कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	4489२.८५	९२६१९.९७	823240.00	५५४१२.८५	९२६१९.९७	823240.00
	ळ रऱ्यापनब गील वर्षीचा ः	· · ·	Company is scheduled					कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपव दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	23.94	<b>६५७.</b> 90	8020.20	23.94	<b>६५७.</b> १०	३९९५.१३
	गाल वषाचा धेकृत लेखा		approve and take of	on record th	ne Un-audited	Financial I	Results	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपव दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)		£40.90	8020.20	23.94	<b>६५७.</b> 90	3994.93
	C C	पारक्षकामात गढपत्रे साढर	(Standalone and Conse The information contai					करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपव	T-					
	-		of the Company i.e. w					दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधी	90.80	୪२୪.୩୦	३୦७६.୦२	୨७.६୦	୪२୪.୩୦	३०५०.९५
केले आहे. सार्वजनिक संकेतस्थळावर नोंदणी करून कर			Stock Exchanges, w	here shares	of the Compa			करिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	9060	୪၃୪.୨୦	२८६३.०५	9७.६୦	୪၃୪.୨୦	२८३७.९८
गणेशोत्सव मंडळांना परवाना मिळविण्यासाठी याच			www.bseindia.comanc	www.nseind		ri Biotech L	imited	समभाग भांडवल 🏾	9288.42	9299.42	9255.42	9288.42	9288.42	9299.42
	रावे, असे आव				FOLKOSSA	n Biolech L	Sd/-	मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव	-	-	<u> </u>	-	-	9८९०८.४८
	आयुक्त किशोर	र मसन याना	Date: August 14, 2020	I			Gupta	उत्पन्न प्रतिभाग (रू.२/–प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)						
खालील कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे. परवान्यासाठी केले	ने आहे.		Place: Mumbai		C	ompany Sec	cretary	अ. मूळ ब. सोमिकृत	0.03 0.03	0.६५	8.89 8.89	0.03 0.03	0.६५	8.30
								थ. सामिपुरत टिपः	0.05	0.६५	8.81	0.05	0.६५	୪.३७
	1(Y) ==							अ) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज त्रैमासिक/ <del>वार्षिक</del> वित्तीय निष्कर्षाचे सविस्त	र रिक्वायरमेंट्स) रे	युलेशन २०१५	च्या नियम ३३ः	अन्वये स्टॉक एक	सचेंजसह सादर	करण्यात आलेली
🚯 स्मृती ऑरगॅनिक्स लि.			LCHANDNA		Seth WALCH			(www.bseindia.com व www.ns						
नोंदणीकृत कार्यालय :	1905-2005		DUSTRIES	LTD.	1			उपलब्ध आहे. ब) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पूनर्विलोकन		Ar au arrite	2020 + 7 7	 		
नादणाकृत कावालय : १६५–अ, बालाजी भवन, पहिला मजला, रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१ (महाराष्ट्र)	Read Office:		rraces, Tardeo Road, Mu		34.	Carl I		ब) वराल निष्कषाच लखासामताद्वार पुनावलाकन आले.	करण्यात आल आ	ण १४ आगस्ट	, २०२० राजा इ	भालल्या संचालक	मडळाच्या समल	त मान्य करण्यात
CIN : L24119PN1989PLC052562 Tel.: 0091-217-2310267, FAX : 0091-217-2310268	CIN : L	74999MH1908PL	C000291 Tel.:(022) 2361	2195/96/97		C.						कॉम्प	ऱ्युएज इन्फोकॉम	न लिमिटेडकरिता जन्म /
E-mail : cs@smruthiorganics.com Website : www.smruthiorganics.com	Fax : (6		E - mail : investors@wale : www.walchand.com	chand.com,		y Industria		दिनांकः १४.०८.२०२०						सही/- अतुल एच. मेहता
सुचना						ir_Founder		ठिकाणः मुंबई				স	ध्यक्ष व व्यवस्थ	ापकीय संचालक
१.कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने जारी केलेले परिपत्रक क्र. २०/२०२०,		EXTRAC1	OF UNAUDITED	FINANCIA	•	cept for Per Sh	nare data)							
१४/२०२०, १७/२०२० आणि सेक्युरीटीज एक्सचेंज बोर्ड आणि इंडिया ने			E QUARTER ENDE				i	CHANGE OF NAME	CHAN	GE OF N	AME	CHAN	NGE OF N	
जारी केलेले परिपत्रकू क्र. SEBI/HO/CFD/CMDI/CIR/P/२०२०/७९					uarter Ended		Ended	I HAVE CHANGED MY NAME FROM	I HAVE CHA	NGED MY N	AME FROM	I RAIS MO	D. RAHEMA	N SHEIKH /
(परिपत्रक) नुसार कंपनीची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.	Sr. No.	Particu	lars	30-06-2020 (Unaudited)			03-2020 Idited)	MEENA HARI VAISHAMPAYAN ALIAS		IAR KURUMI		MOHD R	AEES MOH	D REHMAN
११ सप्टेंबर २०२० रोजी दु. १२.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/ ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे आयोजित केली आहे.		nue from Operat	tions (net)	4,917	· / ·		31,822	MINAKSHI HARI VAISHAMPAYAN	MUPNAR				AVE CHANGE	
२.परिपत्रकांची पूर्तता करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना आणि	2 Net Profit/	(Loss) for the pe	riod	(0.050)				TO SUGANDHA SHREEKANT ABHYANKAR AS PER DEED POLL/	MUPNAR AS	S PER DOCU	MENTS.		) RAIS ABDU SPER DOCUN	
आर्थिक वर्ष २०१९–२० चा वार्षिक अहवाल कंपनीच्या सभासदांना ई–		x and Exceptiona (Loss) for the pe		(2,252)	(2,214) (	2,049) (	5,567)	SWORN AFFIDAVIT DATED 19		AN HAVE CH				MAN SHEIKH
मेलद्वारे पाठविण्यात येईल. या प्रती कंपनी आणि बीएससी लिमिटेड,		eptional items) (Loss) for the pe	riad after tax	(2,252)	(2,214) (	2,049) (	6,546)	MARCH 2020.	NAME TO NOORJAHA KHATUN MOHAMMAD MUSTAKEEM SHAIKHAS			HAVE CHANGED MY NAME T		
मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध असतील.	(after Exce	eptional items)		(2,252)	(2,214) (	2,049) (	6,546)	I HAVE CHANGED MY NAME FROM	PER DOCUI		II SHAIKH AS		BEGUM RAHI	MAN SHEIKH
रिमोट ई-व्होटिंग पध्दतीने मतदान करण्यासंबंधीची माहिती आणि वार्षिक			ne for the period or the period (after tax)					ATHARVA SANTOSH WAGH TO ATHARV SANTOSH WAGH AS PER		RIM MOHAN		AS PER DO		
सर्वसाधारण सभेत ई–व्होटींग करण्यासंबंधीची माहिती वार्षिक सर्वसाधारण	and Other	Comprehensive	Income after tax)]	(2,375) 761	(2,291) ( 761	2,022) (1 761	6,626)	AFFIDAVIT DATED 07 AUG 2020.		NGED MY			iad Azad Ha\ To Mohan	
सभेच्या सुचनेत आणि ई–मेलने पाठविण्यात येणाऱ्या सुचनेनंतर प्रसिध्द होणाऱ्या वर्तमानपत्रातील सूचनेत देण्यात येईल.			Value of ₹ 2/- each) /aluation Reserve as	/61	761	761	761	I HAVE CHANGED MY OLD NAME		RIM MOHAN			E SHAIKH AS	
राजाऱ्या परानागपत्राताल सुपगत दुण्यात वङ्ल. ३.छापील स्वरुपात समभाग प्रमाणपत्र बाळगणाऱ्या ज्या सभासदांनी त्यांचे		he Balance Shee er Share (of ₹ 2/-	t of previous year)	-	-	- 2	26,147	FROM MOHAMMOD DANISH	SHAIKH AS	PER DOCUM	ENTS	MENT.		
सभासदांनी त्यांचे ई–मेल कंपनीमध्ये नोंद केले नसतील त्यांनी त्यांचे ई–	(for continu	uing and disconti	tinued operations)			GULAM MUSTAFA AUSARI TO NEW NAME MOHAMMED DANISH GULAM		. HAVE CHA			OKIA MARY D/			
मेल कंपनीचे समभाग हस्तांतरण एजंट, ऍड्रॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट	(a) Basic (b) Diluted					MUSTAFA ANSARI AS PER AFFIDA-		JAZREEL A			J HAVE CH	ANGED MY (AZ SHAH AS		
लिमिटेडकडे (sandeeps@adroitcorporate.com) यांच्याकडे नोंदवावेत.	Note:			(0.01)	(0.02)	(0.00) 1 (		VIT NO.(M-19121866)		PER DOCUM		PER DOCL		AZ SHAH AS
डिमॅट स्वरुपात समभाग बाळगणाऱ्या सभासदांनी त्यांच्या ई–मेलमधील	1. Inventory i		progress of Rs. 2194.2					I HAVE CHANGED MY NAME FROM		ANGE MY N			AIKH HAVE C	HANGED MY
बदल डेपोझिटरी पार्टीसिपंटकडे कळवावेत.	June 30, 20	020 as this stock	Company is of the opinion will be either liquidated	or diverted to	o other projects.	l to be made	as on	MOHAMMED SHAKIR MUNIR TO MOHAMMED SHAKIR MUNIR		N BHAF		NAME TO A	AIJAZ AHME	) SHAIKH AS
४.छापील स्वरुपात समभाग प्रमाणपत्र बाळगणाऱ्या सभासदांनी आणि ज्या सभासदांनी त्यांचे ई–मेल पत्ते कंपनीकडे नोंदवलेले नाहीत अशा					For WALCHANDN	GAR INDUSTR	IES LTD. Sd /-	MANER AS PER DOCUMENTS.		AS PER DOC		PER DOCL		
	Place : Mumbai Date: 14th August, 2	2020			MANA	CHIRAG C	C. DOSHI	I NATHA MURLIDHAR KAMBLE		ANGE MY N			ED ISMAIL F	HABIB KHAN ' NAME TO
सूचनेमध्ये आणि कंपनीच्या संकेतस्थळावर (www.smruthiorganics.com)			af Theatin					HAVE CHANGED MY NAME TO	BHARATKI	JMAR R	AMNIKLAL		BIB KHAN AS	
व समभाग हस्तांतरण एजंट यांच्याकडे(sandeeps@adroitcorporate.com)			1 of Engin					SIDDHARTH MURLIDHAR KAMBLE		TO BHARAT		MENT.		LINDOOD
देण्यात आली आहे.			ailed format of Quarterly Finance of the SEBI (Listing Obligations					AS PER GAZETTE NO. X17102		AS PER DOC		I, M BRIND	DHA, WIFE O	F D. MUTHU
टीप : वरील मसुदा मुळ इंग्रजी मसुद्याचे स्वैर भाषांतर असून, कोणत्याही	format of the Quarte	erly Financial Results is	available on the Stock Exchange					I HAVE CHANGED MY NAME FROM ALSHABA MOHD IQBAL MANSURI		ANU MANZO			RESIDENT C	
विसंगती करीता मुळ इंग्रजी मसुदा ग्राह्य धरण्यात येईल.	on the Company's v	vebsite at www.walch	and.com.			_	a an Air	TO AL SABA IQBAL MANSURI AS		VE CHANGE			NARU, POS IARU, TEHSI	
स्मृती ऑर्गानिक्स करिता स्थळ : सोलापूर जर्दशी खन्ना	г							PER DOCUMENTS.	PER DOCUI	SHAHNAWA	Z KHAN AS		DISTRICT -	
स्थळ : सालापूर उर्वशी खन्ना दिनांक : ०७-०८-२०२० कंपनी सचिव			•	जीपी लिमिटे				I HAVE FARJANA MOHD IQBAL					AMIL NADU,	
		ਜੀਂਤਾ	सीआयएन:एल२६ ीकृत कार्यालय: ९, वॉलेस स्टीट, फे	१००एमएच१९६२पीए ोर्ट. मंबई-४००००१		22086266		MANSURI TO FARZANA IQBAL MANSURI AS PER DOCUMENTS.		RA SUBHASI			AVE CHANG OM M BRIND	
Subhash Silk Mills			वेबसाईट:www.fgp	ltd.in ई-मेल्र:inv	estor@fpltd.in			I HAVE CHANGED MY NAME FROM		HARA CHAIT			NDHA M VID	
		ξo	जून, २०२० रोजी संपलेल्या तिमा	हीकरीता अलेखाप		चा अहवाल लाखात प्रति शेअर	हारा सानितिन्द्र)	BHOOMI M GAJARA TO BHOOMI	AS PER DO	CUMENTS		DATED 14	/08/2020 BEI	FORE GOVT
Regd. Off: G-15, Prem Kutir, Gr. Floor, 177 Marine Drive, Mumbai 40 CIN No. : L17106MH1970PLC014868	00020				`	लाखात प्रात शअर री संपलेली तिमाही	<u>,                                    </u>	JIGAR BHANUSHALI AS PER		NI HAVE CH			IUMBAI HIGH	
(T) +91-22-40619000 (F) +91-22-22825309		अ. तप	शील		30,08,2020		39.03.2020	DOCUMENTS		UNIL NARAYA	N WAGH AS			DESAI HAVE
(E) admin@subhashsilkmills.com (W) www.subhashsilkmills.com		क.			अलेखापरिक्षि	त अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	I HAVE CHANGED MY NAME FROM	PER DOCU					NAME TO HAI DESALAS
UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2020 Quarter Ended	) Year Ended	<ol> <li>कार्यचलनातून एकूण</li> <li>कार्व्यवधीकरिता निव्व</li> </ol>	उत्पन्न ळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आं	गि। / किंतर	4.80	3.94	<b>२६.</b> ٩0	BADRUNISA NAMJAD KHAN TO BADRUNISHA NAMJAD KHAN AS		ONI HAVE CH		PER DOCL		
Bertieulare	31.03.2020 Audited	विशेष साधारण बाबपूर्व	f)	in/indi	2.02	(રૂ૧.૨૬)	(૧૨૪.૨૫)	PER DOCUMENTS	NAME TO M PER DOCUI	ANJULA SUN	IL WAGH AS		KSAR LAL M	OHD & KHAN
Total Income from Operations (Net) 56.49 53.51	224.56	<ol> <li>करपूर्व कालावधीकरि आणि / किंवा विशेष स</li> </ol>	ता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक ाधारण बाबनंतर)		2.02	(३१.२५)	( १२४.२५)	I HAVE CHANGED MY NAME FROM						MED HAVE
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax 13.12 5.83	(29.83)	४. करानंतर कालावधीक	रिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मव	5			. ,			AGH HAVE CH ANJULA SUN	IANGED MY			O RUKHSAR IANI AS PER
Net Profit/(Loss) for the period after tax (after extra ordinary items)         13.12         5.83           Total Comprehensive Income for the period after tax	(29.83)	आणि/किंवा विशेष स ५. कालावधीकरिता एकूप	ाधारण बाबनंतर) 1 सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वक	ष	2.02	(રૂ૧.૨૬)	(૧૨૪.૨૫)	MADINA IMTIYAZ PATEL AS PER DOCUMENTS	PER DOCUI			DOCUMEN		ILANI AU FER
(Comprising Profit/(Loss) for the period after tax and other			इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))		2.02	(રૂ૧.૨૬)	(૧૨૪.૨૫)	LHAVE CHANGED MY NAME FROM						

(Comprising Profit/(Loss) for the period after tax and other				नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) ६. भरणा केलेले समभाग भांडवल	2.02	(३१.२५)	(१२४.२५)	I HAVE CHANGED MY NAME FROM	I HAVE CHANGED MY NAME FROM	I KHAN LAL MOHD & KHAN
Comprehensive Income after Tax Equity Share Capital	13.12 404.94	5.83 404.94	(29.83) 404.94	<ol> <li>भरणा केलेले समभाग भांडवल</li> <li>राखीव (पूर्नमूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिश्वित</li> </ol>	9968.49	9968.49	99८९.५9	RUBINA TO RUBINA SHAIKH AS	BADERKAR AHMED ABDUL KADIR	LALMOHMMED HAVE CHANGED MY
Reserve excluding Revaluation Reserve as shown	404.94	404.94	404.94	७. राखाव (पुनमुल्या)कत राखाव वगळून) मागल वर्षाच्या लखापाराक्षत ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार			(८९२.७९)	PER DOCUMENTS.		NAME TO LAL MOHAMMED SALMAN
Audited Balance Sheet of Previous accounting year			534.89	८. उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			(0,,(,0,))		TO BANDERKAR AHMED ABDUL	AS PER DOCUMENT.
Earning Per Share of Rs. 10/- each (before Extraordinary items)				Н на	0.02	(०.२६)	(9.08)	I HAVE CHANGED MY NAME FROM	KADIR AS PER DOCUMENTS	
(a) Basic:	0.31	0.14	(0.70)	सौमिकृत	0.02	(०.२६)	(9.08)	SANJAYKUMAR GULJAR KAMRULE	I JAGJYOT SINGH HARJEET SINGH	I KHAN KHUSLEAN LAL MOHD &
(b) Diluted:	0.31	0.14	(0.70)	टिप:				TO SANJAY GULJAR KAMRULE AS	NANRA HAVE CHANGED MY NAME	KHUSLEAN LAL MOHAMMED KHAN
Note :				<ol> <li>वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४ ऑगस्ट, २०२० रोज</li> </ol>	नी झालेल्या सभेत	संचालक मंडळाद्वारे	मान्य करण्यात	PER DOCUMENTS.	TO JAGJYOT SINGH HARJIT SINGH	HAVE CHANGED MY NAME TO
1. The above is an extract of the detailed format of quarterly final	ncial results file	ed with the s	ock exchanges	आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता 1	नेष्कर्षाचे मर्यादित	पुनर्विलोकन केलेः	आहे.	I HAVE CHANGED MY NAME FROM	NANRA AS PER DOCUMENT.	KHUSHLAIN LAL MOHAMMED
under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations Dis	closure Requir	ements) Reg	gulations, 2015.	<ol> <li>सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नि</li> </ol>	यम ३३ अन्वये रू	टॉक एक्सचेजकडे	सादर करण्यात	R WILSON TO WILSON NADIR AS		SALMANI AS PER DOCUMENT.
The full format of the Quarterly financial results are avail	able on the \$	Stock Excha	inges Website.	आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष	n कंपनीच्या ww	w.fgpltd.in	PER DOCUMENTS.	I HARJEET SINGH SANT SINGH	I ABDUL HAQ ABDUL HAYAT HAVE	
www.bseindia.com and Company's website www.subhashsilkn	nills.com			वेबसाईटवर आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपल			I HAVE CHANGED MY NAME FROM	NANRA HAVE CHANGED MY NAME	CHANGED MY NAME TO SHAIKH	
For a			of Directors of		र	पंचालक मंडळाच्या	वतीने व करिता	MANOJ KUMAR YADAVA TO DESH	TO HARJIT SINGH SANT SINGH	ABDUL HAQ ABDUL HAYAT AS PER
	FOR SUBHA	SH SILK N	IILLS LIMITED SD/-			एफजीपी	लिमिटेडकरिता	KUMAR YADAV AS PER DOCU-	NANRA AS PER DOCUMENT.	DOCUMENT.
Place : Mumbai	-		Dhiraj Mehra	ठिकाण: मुंबई			किशोर शेटे	MENTS.	I DALJEET KAUR HARJEET SINGH	
Date : 14th August, 2020	N	lanaging D	irector & CCO DIN: 01409010	दिनांकः १४.०८.२०२०		ų	र्णवेळ संचालक		NANRA HAVE CHANGED MY NAME	I SHAINA ABDUL HAQ HAVE
								I HAVE CHANGED MY NAME FROM		CHANGED MY NAME TO SHAIKH
				-				KAMAL YADAV TO KAMLA YADAV AS	TO DALJEET KAUR HARJIT SINGH	SHAINA ABDUL HAQ AS PER DOCU-
नगरमध्ये ५२८ नवीन रूग्ण 🛛				Ninca				PER DOCUMENTS.	NANRA AS PER DOCUMENT.	MENT.
नगरमव्य ५४८ नवान रकण्ण										
अहमदनगर, दि.१४ (हिंदुस्थान समाचार) :				A dose of life					<u>`</u>	0.00)
्राहनवननर, 19.30 (हिंदुरयान समापार) :			In	a Laboratories Limited					पायोनिअर एम्ब्रॉय	गडरीज लिमिटेड
जेल्ह्यात काल (बुधवार) सायँकाळी सहा वाजले				3, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai – 400067						अ स्टॅटीक अहेड ऑफ टाईम
			rtegu. VII 4	, Nahuivii muusiilai Estate, Nahuivii (VV), Mumbal – 400007						

टीक अहेड ऑफ टाईम CIN NO. L17291MH1991PLC063752

**नोंदणी. कार्यालय:** युनिट १०१बी, १ला मजला, अभिषेक प्रिमायसेस, प्लॉट क्र. सी५-६ दलिया इंडस्ट्रीयल इस्टेट, ऑफ न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८. **दू:**०२२-४२२३२३, **फॅक्स:** ०२२-४२२३२३१३ **ई-मेल: mumbai@pelhakoba.com** 

#### www.pelhakoba.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रू. लाख, ईपीएस व्यतिरिक्त)

					•		,
			एकमेव			एकत्रित	
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
अ.	तपशील	३०.०६.२०२०	३०.०६.२०१९	39.03.2020	३०.०६.२०२०	३०.०६.२०१९	३१.०३.२०२०
क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۹.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	୧୫୦୫.୦୧	६७९३.४४	२३९५१.४६	୧୫୦୫.୦୧	६७९३.६४	२४०२८.६१
ર.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपूर्व)	(૧૬७.૬૧)	9२९.90	६०८.४९	(१७३.८२)	929.93	464.68
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	(१६७.६१)	9२९.90	८२७.९२	(१७३.८२)	929.93	८०५.३२
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	(१६७.६१)	9२९.90	८२७.९२	(१७३.८२)	9२9.9३	८०५.३२
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)						
	(करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/						
	(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(909.90)	933.98	८१३.९६	(१७७.३१)	9२५.२२	७९१.३६
ξ.	समभाग भांडवल	2888.08	୧୪୩୩.७३	२४९४.७९	2888.08	२४११.७३	२४९४.७९
<u>७</u> .	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित						
	राखीव वगळून)	-	-	૬५४३.४३	-	शून्य	६१०६.०८
٢.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रती)						
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
	मूळ:	(०.६७)	0.42	3.32	(0.00)	0.89	३.२३
	सौमिवृत्र्त:	(०.६७)	0.4२	३.३२	(0.00)	0.89	३.२३
टिप				•		•	•

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com आणि कंपनीच्या www.pelhakoba.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद पटावर घेण्यात आले.

	संचालक मंडळाच्या वतीने व करिता
	हर्ष वर्धन बरसी
	व्यवस्थापकीय संचालक
°hak <b>o</b> ba	डीआयएन: ००१०२९४१

पासून आज(गुरूवारी) सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५२८ ने वाढ झाली.त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण रूग्ण संख्या ११८०१ झाली आहे. तसेच उपचार सुरू असणाऱ्या रञ्णांची संख्या आता ३२०८ इतकी झाली आहे,अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

जिल्हा रञ्ग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब म ध्ये ७६, ॲंटीजेन चाचणीत २०२ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५० रूग्ण बाधीत आढळले.जिल्हा रञ्ग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रञ्ग्णामध्ये मनपा ३४, नगर ग्रामीण २४, कॅन्टोन्मेंट ०२, नेवासा १०, पारनेर ०३, शेवगाव 0१, मिलीटरी हॉस्पिटल 0१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रञ्ग्णांचा समावेश आहे. ॲंटीजेन चाचणीत आज २०२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर २४, राहाता २४, पाथर्डी १९, नगर ग्राम ीण ०२, श्रीरामपुर १४, नेवासा २२, श्रीगोंदा १७, पारनेर ०८, अकोले १७ राहुरी ०६, शेवगाव २६, कोपरगाव ०५, जामखेड १३ आणि कर्जत ०५ अशा रञ्ग्णांचा समावेश आहे.खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २५० रञ्ग्णांची नोंद एकूण रञ्ग्ण संख्येत घेण्यात आली.यामध्ये, मनपा २०७, संगमनेर ०६, राहाता ०८, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०५, श्रीरामपुर ०३, कॅन्टोन्मेंट ०१, नेवासा ०५, पारनेर ०३, अकोले ०४, राहूरी ०३, शेवगाव ०३, कोपरगाव ०१ अशा रञ्ग्णांचा समावेश आहे.



('the Act') read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs effective from September 7, 2016 and further amended by Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017 vide notification dated March 3, 2017 (hereinafter referred to as "the Rules").

The said Act and the Rules, amongst other matters, provides that all shares in respect of which dividend has not been encashed by the shareholders for seven consecutive years or more shall be credited to DEMAT Account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

The Company has already sent a specific communication to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to DEMAT Account of IEPF Authority at their latest available address with the Company under the said Rules for taking appropriate action(s).

Further, in terms of Rule 6(3) of the Rules, the Company has uploaded details of such shareholders, their shares and their folio number or DP ID - Client ID on its website www.ipca.com. Shareholders are requested to refer to the website for their information and necessar action.

Notice is further given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Rules, the Company would be transferring to the DEMAT Account of IEPF all shares in respect of which the shareholders have not encashed any dividend warrant during last seven years.

The share certificates of the shareholders holding such shares in physical form will stand automatically cancelled and be deemed nonnegotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice for issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of such shares to DEMAT Account of IEPF pursuant to the said Rules. In respect of shares held in Demat Form, necessary corporate action shall be initiated by the Company for transfer of such shares to DEMAT Account of IEPF as per the Rules.

The concerned shareholders may also note that, upon such transfer of shares to IEPF, they can claim the said shares along with dividend(s) from IEPF, for which details are available at www.iepf.gov.in.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by August 31, 2020 or such other date as may be decided, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer such shares to the IEPF Authority by the due date as per procedure stipulated in the Rules.

You are requested to claim the dividend lying unpaid with Company on the equity shares held by you by writing to our Registrar & Share Transfer Agents and also providing them updated bank account details along with cancelled cheque leaf and other KYC documents. For further information, concerned shareholders may contact the Company's Registrar & Share Transfer Agents at: LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED

UNIT: Ipca Laboratories Limited C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai 400 083 Tel No: +91 22 4918 6270

Place : Mumbai

Date : August 14, 2020

For Ipca Laboratories Limited स्थळ : मुंबई sd/-दिनांक : १३.०८.२०२०

Harish P. Kamath Corporate Counsel & Company Secretary

PIONEER GROUP